



On national security,  
Congress pusillanimity,  
BJP opportunism and  
AAP anarchism  
C. Raja Mohan



Our best offer ever is back - and better than before!

**X**  
Celebrity Cruises®  
India Representatives

## WIL played role in successful launch of GSLV-D5

Express News Service : Pune, Thu Jan 09 2014, 02:45 hrs



1/2/3 BHK In Hinjewadi

Life Republic By Kolte Patil. For Image & Amenities, Call Us Now! [www.hdfred.com/Pune](http://www.hdfred.com/Pune)

Ads by Google

Tweet 0 G+ 0 SU 0 Reddit 0 Share 0

### RELATED

India's Mangalyaan successfully leaves Earth's sphere to reach Mars' orbit

ISRO begins 29-hour countdown for launch of GSLV-D5

ISRO begins 29-hour countdown for GSLV-D5 launch

### TOP STORIES

Top Maoist leader, his wife surrender before Andhra Pradesh police

Dehradun Express fire: Nine charred to death; Railways orders inquiry

Khobragade's arrest: India asks US embassy to stop commercial activities from Jan 16

AAP's graft helpline number to advise callers on conducting sting, catch corrupt

Pune's Walchandnagar Industries Limited (WIL) played its part in the successful launch of the Indian Space Research Organisation's Geosynchronous Satellite Launch Vehicle (GSLV-D5), which was launched on Sunday from Sriharikota.

In a statement, WIL said the first solid stage of the massive vehicle had made use of WIL-manufactured components S139 head-end segment and S36 and S139 nozzle-end segment and nozzle divergent-end respectively.

GK Pillai, Managing Director and CEO, WIL, said it was indeed a matter of great pride to be associated with the project.

"WIL has been manufacturing S-139 segments for VSSC for the last two decades. With the stringent quality norms that are a hallmark of ISRO, it is extremely promising to experience the belief that ISRO has on WIL," he said.

Two months ago, WIL also played a major role in the launch of Mangalyaan where the company supplied rocket motor casings and nozzles for zeroth and first stage of the 44.4 metre PSLV-C25.

WIL has been part of many critical and core components of India's first Mars mission (Mangalyaan) and first mission to Moon (Chandrayaan).

जी. के. पिल्लई : महत्वाच्या पार्स निर्मितीची जबाबदारी पेलली

# 'जीएसएलव्ही-डी ५'च्या यशात वालचंदनगर इंडस्ट्रीजचा हातभार

वालचंदनगर : संपूर्ण देशी बनायटीच्या क्रायोजेनिक इंजिनसह 'जीएसएलव्ही-डी ५' या भूस्थिर उपग्रहाचे नुकतेच यशस्वी उड्डाण झाले. यामुळे अमेरिका, रशिया, जपान, चीन व फ्रान्स या नियडक 'क्रायोजेनिक क्लब' देशाच्या पंक्तीत भारत देश जाऊन बसला आहे. या यशामध्ये 'वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड'चा सिंहाचा वाटा आहे. या यशानंतर वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा खोचण्यात आम्ही यशस्वी झालो. याचा आम्हाला सार्थ अभिमान नि गर्व

वाटतो, अशी प्रतिक्रिया इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक जी. के. पिल्लई यांनी व्यक्त केली.

१५ एप्रिल २०१० नि ऑगस्ट २०१३ मध्ये तांत्रिक कारणाने अपयशी ठरलेल्या 'जीएसएलव्ही-डी ३' व 'जीएसएलव्ही-डी ४' च्या प्रक्षेपण चाचणी अपयशी ठरलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रोने) अवघड गुंतागुंतीचे नि अत्यंत महत्वाचे पार्स तयार करण्याची आमच्यावर टाकलेली जबाबदारी विश्वासाहतेने पार पाडली. भारताचे महत्वाकांक्षी स्वप्न साकार करण्यात वालचंदनगर

इंडस्ट्रीज लिमिटेडचा यशस्वी सहभाग मोलाचा आहे. कम्पोनंट व्हीज एस १३९, हेड एन्ड सीजमेंट एस नं.३६, एस १३९ नोजल एन्ड सेजमेंट एस ३५ व नोजल डायव्हरजेंट एफटी एन्ड एस ४८ या महत्वाच्या महत्वपूर्ण भागांची निर्मिती वालचंदनगर इंडस्ट्रीजने केली. यापूर्वीही वालचंदनगर इंडस्ट्रीजने दोनच महिन्यापूर्वी रॉकेट मोटर केसिंग, नोझल्स फॉर झिरोथ, फर्स्ट स्टेज ऑफ द ४४.४ मीटर पीएसएलव्ही - सी २५ ची निर्मिती केली आहे. तसेच, मंगळयान मोहिमेत, चांद्रयान मोहीमेत व आपनएस अरिहंत' या मोहीमेत वालचंदनगर इंडस्ट्रीजने सहभागाची महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेल्या २ दशकापासून भारताच्या महत्वाकांक्षी स्वप्नांना आकार देण्यासाठी 'व्हीएसएससी' साठी 'एस १३९ सेजमेंट' निर्मितीत वालचंदनगर इंडस्ट्रीज अग्रेसर आहे. त्यामुळे वालचंद इंडस्ट्रीज देशाच्या विविधांगी विकासास सहाय्य करीत आहे. त्यातून कंपनी जागतिक स्तरावर भारतास नावलौकिक मिळवून देण्यात अग्रेसर आहे. (प्रतिनिधी)



वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड 'शुगर प्लॅन्ट्स' सिमेंट प्लॅन्ट्स' स्टीम जनरेशन अॅन्ड पॉवर प्लॅन्ट्स' इंडस्ट्रीज अन्ड मरीन ग्रीव्हज' या विभागातही कार्यरत नि अग्रेसर राहिली आहे.

शुगर, बॉयलर, सिमेंट, मायनिंग अॅन्ड मेटल इंडस्ट्रीज याकरिता यंत्रनिर्मिती करून पुरवठा करते.अणु, संरक्षण, अंतराळ, मिसाईल सेक्टरस यासाठी लागणारी तंतोतंत साधने नि सुटे भागनिर्मिती केलेली आहे.

वालचंदनगर इंडस्ट्रीज ही देशाच्या महत्वाच्या आद्यौगिक नि अंतराळ प्रकल्पात भाग घेणारी कंपनी आहे, असे पिल्लई म्हणाले.